

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.८/११५/२०२३

दिनांक १०/५/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तिवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 57DO012376500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. दर्शन सिंग टी. अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ २०० चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. महिंद्र परमेश्वरदयाळ मालविया/संध्या महिंद्र मालविया रा- कैलाश कॉलनी, श्रीराम नगर, चाळ नं. ५/रुम नं. १ उल्हासनगर-५ यांनी दिनांक ११/०५/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३००००८७०१) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. महिंद्र परमेश्वरदयाळ मालविया/संध्या महिंद्र मालविया अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. दर्शन सिंग कर्नल सिंग पानेसर (लिहुण देणार) श्री/श्रीम. महिंद्र परमेश्वरदयाळ मालविया/संध्या महिंद्र मालविया (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. २११८ दिनांक: २३/०४/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. २११९ दिनांक: २३/०४/२०२३)
- ४) दिनांक २५/०४/२०२३ रोजीचे उल्हास खबरदार वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस

(लक्ष्मण कामडी)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 57DO012376500 करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. महिंद्र परमेश्वरदयाळ मालविया/संध्या महिंद्र मालविया अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(सुंदर लाडगे)

कर निरीक्षक

(मनोज गोकलानी)

उप कर निर्धारक व संकलक

कर निरीक्षण यांचे अहवालानुसार प्रस्तावित

(जेठानंद करमचंदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	131814
Date	15/06/2023



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-8/115/2023
Token No. 41202300008701

Date- 15/05/2023
Sr. No. 57/1528

To,
SHRI. MAHENDRA PARMESHWAR DAYAL MALVIYA
SMT. SANDHYA MAHENDRA MALVIYA
Kailash Colony Shriram Nagar Chawl No. 5/R-1
Ulhasnagar-5


Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 57/1528 Of Mpl Assessments Register
Ref:- Your Notice Dated: 11/05/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Darshan Singh T.** Under Ward No. 57 Property No. 57DO012376500 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 179H/328	Dt: 03/05/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Bittbatmi	No: -----	Dt: 09/05/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: 254	Dt: 14/02/2007

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation